Garware Polyester Ltd.

GARWARE HOUSE, 50 - A, SWAMI NITYANAND MARG, VILE PARLE (EAST), MUMBAI-400 057. TEL.: 91-22-6698 8000 (15 Lines) FAX: 2824 8155 / 66

February 27, 2021

The Compliance Manager, **BSE Limited**Corporate Relationship Department,
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,
Mumbai 400001.

Ref.: Scrip Code: 500655

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper Publication - Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith copies of the newspaper publication with respect to completion of dispatch of Postal Ballot notice published toady on Saturday, February 27, 2021 in following Newspapers:

- 1. The Free Press Journal;
 - 2. Navshakti; and
 - 3. Sanjay Warta.

This is for your information and record.

Thanking You

Yours Faithfully

For Garware Polyester Limited

Awaneesh Srivastava Company Secretary

Encl: as stated above

GARWARE

REGD. OFFICE: NAIGAON, POST WALUJ, AURANGABAD 431 133. CIN No.: L10889MH1957PLC010889 Website: www.garwarepoly.com

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public that Mr. Jitendrasinh Rupsinh Dodia having his address at Plot No. 65, Survey No. 126, Khadoli, Silvassa - 396230 is seized and possessed of or otherwise well and sufficiently entitled to non agricultural land bearing Survey No. 7 of Village Kanadi together with the office building standing thereon (hereinafter referred to as the "said Property") and more particularly described in the Schedule hereunder written.

Mr. Jitendrasinh Rupsinh Dodia has informed us that he has created a charge in respect of the said Property in favour of (i) Union Bank of India and (ii) India Overseas Bank. Subject to the aforesaid charges of (i) Union Bank of India and (ii) Indian Overseas Bank being cleared, Mr. Jitendrasinh Rupsinh Dodia has agreed to sell to our client, the said Property free from all other charges and encumbrances, claims and demands.

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, a company banks, financial institutions/s, non-banking financial institution/s, a firm, ar association of persons or a body of individuals whether incorporated or not lenders and/or creditors having any claim, right, title, share and/or interest in respect of the Company and/or the said Property and/or any part or portion thereof whether by way of allotment, sale, exchange, assignment, gift bequest, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license covenant, mortgage, encumbrance, lien, charge, trust, inheritance succession, agreement, contract, memorandum of understanding, easement right of way, occupation, possession, family arrangement, settlement maintenance, decree or order of any Court of Law, lis pendens, attachment reservation, development rights, FSI consumption, or any liability o commitment or demand of any nature whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing alongwith supporting original documents to the undersigned having their office at Messrs. Kanga and Company, Advocates and Solicitors, Ready money Mansion, 43, Vee Nariman Road, Fort, Mumbai 400 001 within a period of 14 (fourteen) days from the date of the publication of this notice, failing which, the claim or claims if any, of such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Non-agricultural land bearing Survey No. 7 of Village Kanadi admeasuring Hectare 82 Ares equivalent to 18,200 sq. meters or thereabouts together with the office building comprising of ground floor and having an area of 159.51 sq mtrs. or thereabouts, together with a 15 meters wide permanent right of way from Survey No. 9/1 to the boundary of Survey No.7, situate, lying and being a the Union Territory of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu Dated this 27th day of February, 2021.

Kanga and Company Sd/-

(Kishore M. Vussonji) Partner Advocates and Solicitors

Certificate Debtor

EXH. NO. 130 REGD. A/D/DASTI / AFFIXATION / BEAT OF DRUM & PUBLICATION / NOTICE BOARD OF DRT **SALE PROCLAMATION** OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I

DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI ITNL Bhavan, 3rd Floor, Strand Road, Apollo Bandar, Badhwar Park, Colaba Market, Colaba, Mumbai-400 005

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52 (2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT. 1993 CANARA BANK, Chunabhatti Branch

M/s. Global Computech & Ors.

CD-1. M/s. Global Computech, Prop. Mr. Pravin Bharthan, Laxmi Niwas, Opp. Masjid Jain Society, Sion (West), Mumbai-400 023.

CD-2 Mr. Pravin Bharthan, Laxmi Niwas, Opp. Masjid Jain Society, Sion (West), Mumbai-400 023. CD-3 Late Mr. Sandeep Rasiklal Makechha,

35, Konark Apartment CHS. Ltd., 5th Floor, Mulund Goregaon Link Road, Nahur Vill., Mulund (W), Mumbai-400 080 **AND ALSO** at Prop. **M/S. SMS PIZZA EXPRESS**, Shop No. 2, Runwal Commercial Complex

Nr. Santoshi Mata Temple, L. B. S. Marg, Mulund (W), Mumbai-400 080. Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. III, Mumbai has rawn up the Recovery Certificate in Original Application No. 203/2004 for recover f ₹ 49,62,339.00 with interest and costs from the Certificate Debtors and a sum of 1,68,73,729.00 is recoverable together with further interest and charges as per the

covery Certificate / Decree. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in th

chedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of ₹ 1,68,73,729.00 (Rs. One Crore Sixty Eight Lac Seventy Three Thousand Seven Hundred Twenty Nine Only) along with pendent e and further interest @ 14% p. a. from the date of filing of application till payr nd / or realization from CDs.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the property shall be sold on 30.03.2021 between 02:00 p. m. to 03.00 p. m. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required y e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding rough the website of M/s. C1 India Pvt. Ltd., Plot No. 301, Udvog Vihar, Phas 2, Gulf Petrochem Building, Building No. 301 Gurgaon Haryana-122015. Help Line No. +91-124-4302020 / 21 / 22 / 23 / 24. Contact Person : (i) Mr. Hareesl Gowda Mobile: +91 9594597555 Email : hareesh.gowda@c1india.com and (ii Mr. Jay Singh, Mobile No. +91 7738866326, Email - jay.singh@c1india.com For further details contact : Smt. Sherly H. Hebron, Senior Manager, Mob

No. (022) 24051852 The sale will be of the property of the defendant above named as men n the schedule below and the liabilities and claims attaching to the said property o far as they have been ascertained, are those specified in the schedule again-

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property he sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale als e stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the office conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the

urther following conditions. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be ans for any error, mis-statement or omission in this proclamation.

1. The reserve price below which the property shall not be sold is ₹ 93,00,000/ (Rupees Ninety Three Lakhs Only)

2. The amount by which the bid is to be increased shall be ₹ 100.000/- (Rupee One Lakhs Only). In the event of any dispute arising as to the amo

or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline / acceptance of the highest bid. when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable

4. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount of ₹ 10,00,000/- (Rs. Ten Lakhs only) is payable by way of RTGS / NEFT in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbai, IFSC Code No: SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II, at Mumbai. The EMD amount can also be depe by way of DD / Pay order in favour of Recovery Officer, DRT-II, Mumbai in R P. No. 427 of 2017. Attested photocopy of TAN / PAN card and Address Proshall be uploaded with the online offer. The last date for submission of onlin

p. m. The Physical inspection of the properties may be taken b a. m. and 5.00 p. m. w. e. f. 22.03.2021 at the property site. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile Number and declaration if they are bidding on their own behalf or on behal of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the compan copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation / attorney of the company and the receip / counter file of such deposit should reach to the said service provider or Ch Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitte before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai on 24.03.2021 upto 4.30 p. m

offers alongwith EMD and the other information / details is 24.03.2021 by 4.30

In case of failure, bid shall not be considered. The successful bidder shall have to pay 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i. e. by 4:30 P. M. in the said

account as per detail mentioned in para4 above.

The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day be Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribe mode as stated in para4 above. In addition to the above the purchaser sha also deposit Poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @2% upto 1,000/- and @1% of the excess of the said amount of ₹ 1,000/- through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai.

In case of default of payment within the prescribed period, the deposit, afte efraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be for he Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the propert r the amount deposited. The property shall be resold, after the issue of fres proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good o iny shortfall or difference between his final bid amount and the price for which it

The refund of EMD to be unsuccessful bidders at the close of auction shall be ade only in the account number mentioned by such bidder by the co

The Property is being sold on 'AS IS WHERE IS BASIS' AND 'AS IS WHAT IS

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if foun reasonable or postpone the auction at any time without assigning any rea <u>SCHEDULE</u>

No. of Lots	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners	the property	encumprance	Claims, if any which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value	
1	2	3	4	5	
1	Shop No. 2, Runwal Towers, LBS Marg, Mulund (West), Mumbai	Not available	Mortgaged Property	Not available	

Given under my hand and seal on this the 25th day of February, 2021.



Suieet Kuma Recovery Officer-DRT-II, Mumba

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT the owners Mr. Pronit Nath and Amisha Pronit Nath (Nee Mrs. Ameesha Thanawala Nath) (**Owners**) of all that piece or parcel of vacant land bearing C. T. S No. F/646, admeasuring 171.4 sq. meters of Village Bandra situated at Pali Village, Bandra (West), Mumbai - 400 050 (hereinafter referred to as "the said Plot") together with structures and residential Building standing thereon of Ground (part) + 1^{st} to 4^{th} upper floor for residential purposes (hereinafter referred to as "the said Building") have agreed to transfer and sell to our clients free from all encumbrances and claims and on ownership basis all the right title and interest in (i) Flat no.1 admeasuring approximately 840 sq. ft + 125 sq. ft (965 sq. ft) carpet area on the ground Floor of the said Building (hereinafter referred to as the said "Flat no. 1") (ii) Flat no. 2 admeasuring approximately 840 sq. ft carpet area on the 1st floor of the said Building (hereinafter referred to as the said **"Flat no. 2"**), (iii) Flat no. 3 admeasuring approximately 840 sq. ft carpet area on the 2^{nd} floor of the said Building (hereinafter referred to as the said "Flat no. 3"), (iv) Flat 4, admeasuring approximately 660 sq. ft carpet area on the 3rd Floor of the Building (hereinafter referred to as the said "Flat no. 4") (v) Flat no. 5 admeasuring approximately 750 sq. ft carpet area on the 4th Floor of the said Building (hereinafter referred to as the said "Flat no. 5") along with all the right, title and interest in common area and amenitie's more particularly described in the **Schedule**. The said Plot, the said Building he said Flat No.1, the said Flat No. 2, the said Flat No.3, the said Flat No. 4 and the said Flat No. 5 are hereinafter collectively referred to as "the said Premises").

All persons having or claiming any estate, right, title, interest or claim by way of sale, mortgage, transfer, possession, share, lease, sub-lease, license, exchange, gift, devise, bequest, trust, FSI consumption, Transferable Development Rights, encumbrance, inheritance, lien, charge or otherwise howsoever in to over or upor the Premises mentioned below or any part thereof are hereby required to make the same known in writing along with notarially certified true copies of documentary proof to the undersigned by email at aziza@aaklegal.in and its office mentioned below within 14 days from the date of publication hereof, failing which any such estate, right, title, interest or claim, if any, will be deemed to have been waived and our Clients shall proceed to complete the purchase of the Premises mentioned below without reference to any such estate, right, title, interest or claim, if any.

SCHEDULE

All that piece or parcel of vacant land bearing C. T. S No. F/646 admeasuring 171.4 sq. meters, of Village Bandra situated at Pali Village, Bandra (West), Mumbai - 400 050 together with structure and residential Building standing thereon of Ground (part) + 1st to 4th upper floor for residential purposes alongwith all the right title and interest in

- Flat no. 1 admeasuring approximately 840 sq ft + 125 sq. ft (965 sq. ft) carpet area on the ground floor of the said Building standing on all that piece or parcel of vacant land bearing C. T. S No. F/646, admeasuring 171.4 sq. meters, of Village Bandra situated at Pali Village, Bandra (West), Mumbai - 400 050
- Flat no. 2 admeasuring approximately 840 sq. ft carpet area on the 1st floor of the said Building standing on all that piece or parcel of vacant land bearing C. T. S No. F/646 admeasuring 171.4 sq. meters, of Village Bandra situat Pali Village, Bandra (West), Mumbai - 400 050 Flat no. 3 admeasuring approximately 840 sq. ft carpet
- area on the 2nd floor of the said Building standing on all that piece or parcel of vacant land bearing C. T. S No. F/646, admeasuring 171.4 sq. meters, of Village Bandra situated at Pali Village, Bandra (West), Mumbai - 400 050 Flat 4, admeasuring approximately 660 sq. ft carpet area
- on the 3rd Floor of the Building standing on all that piece or parcel of vacant land bearing C. T. S No. F/646, admeasuring 171.4 sq. meters, of Village Bandra situated at Pali Village, Bandra (West), Mumbai - 400 050
- Flat no. 5 admeasuring approximately 750 sq. ft carpet area on the 4th Floor of the said Building standing on all that piece or parcel of vacant land bearing C. T. S No. F/646, admeasuring 171.4 sq. meters, of Village Bandra situated at Pali Village, Bandra (West), Mumbai - 400 050

Dated this 27th day of February 2021.

AAK Legal Advocates & Solicitors

Ms. Aziza A. Khatri B - No. 2, Dalamal House, Jamnalal Bajaj Marg, Mumbai - 400 021

GARWARE

GARWARE POLYESTER LIMITED CIN: L10889MH1957PLC010889

Registered Office: Naigaon, Post Waluj, Aurangabad – 431 133. Corporate Office Tel: +91-22-6698 8000, Fax: +91-22-2824 8155. E-mail: cs@garwarepoly.com, Website: www.garwarepoly.com

POSTAL BALLOT NOTICE (INCLUDING REMOTE – E VOTING)

Notice is hereby given, pursuant to Section 110 and all other applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') framed thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) that the company is seeking approval of members by way of a Special Resolutior for change of name of the Company from "Garware Polyester Limited" to "Garware Hi-Tech Films Limited" and consequent amendment to Memorandum of Association and Articles of Association and other documents of the Company as set out in Postal Ballot Notice dated 18th February, 2021 ("Postal Ballot Notice"). In this connection, Members are hereby informed that dispatch of Postal Ballot Notice dated 18th February, 2021 along with Postal Ballot Form and Explanatory Statement has been completed on 26th February, 2021 to all the Members/ Beneficial Owners whose names appear in the Company's Register of Members/ records of depositories as on the cut-off date i.e. 23rd February, 2021, through electronic mail to the Members whose emails ids are registered in the records with Depositories as on cut-off date and through permitted physical mode along with a self-addressed postage prepaid business reply envelop, to all the Members at their residential addresses registered with the Company.

The voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of members as on the Cut - Off Date. A person who is not a member as on the Cut - Off Date should treat this notice for information purpose only.

The voting period will commence at 9:00 a.m. on 1st March, 2021 and will end a 5:00 p.m. on 30th March, 2021. Only those Members whose names were recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date i.e. 23^{rd} February. 2021. are entitled to cast their votes on the Special Resolution. In accordance with the provisions of Section 108 of the Act read with the Rules, the General Circulars and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for the purpose of providing e-voting facility to all its Members.

In case members do not wish to avail the E-voting facility or Members who have not received the Postal Ballot Notice along with Postal Ballot Form, may request for a duplicate physical copy of Ballot Form, by sending an email to cs@garwarepoly.com or rnt.helpdesk@linkintime.co.in mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

A Member can opt for only one mode of voting, i.e. either through e-voting or by Postal Ballot Form. If a Member casts vote by both modes, then voting done through e-voting shall prevail and the Postal Ballot form shall be treated as invalid. Members are requested to note that duly completed and signed postal Ballot Form should reach the Scrutinizer not later than 5:00 p.m. on 30th March, 2021 (closure date) and any Postal Ballot received after the closure date will not be considered as valid and voting whether by Postal Ballot or electronic means shall not be allowed beyond the closure date, E-voting module shall be disabled by NSDL for voting after closure date.

In case of any query/grievance, Members may refer to the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's e-Voting website www.evoting.nsdl.com

- (a) For Voting by electronic means: Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, "A" wing, Trade World, Kamla Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 at telephone nos. 1800-222-990 (toll free) or 022-2499 4545 or email at evoting@nsdl.co.in:
- (b) For Voting by Postal Ballot: Mr. Awaneesh Srivastava, Company Secretary, Garware Polyester Limited, Garware House, 50-A, Swami Nityanand Marg, Vile Parle (E), Mumbai - 400 057 at telephone no. 022-6698 8000 or emai at cs@garwarepoly.com

The Results of Postal Ballot (including e-voting) will be declared on or before 1st April, 2021. The said results would be displayed for at least three days at the Registered Office of the Company. The declared Results, along with the Scrutinizer's Report, will be made available on the Company's website www.garwarepoly.com and on NSDL's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the BSE Limited (BSE) where the Company's

The Postal Ballot Notice dated 18th February, 2021 along with Explanatory Statement is available on Company's website www.garwarepoly.com, NSDL's e-voting website www.evoting.nsdl.com and on website of BSE Limited where the equity shares of the company are listed www.bseindia.com

By Order of the Board For Garware Polyester Limited Sd/

Place: Mumbai Date: 27th February, 2021 Awaneesh Srivastava Company Secretary



pnb punjab national bank B/O: CHARKOP, KANDIVALI (WEST) PNB COMPLEX, PLOT NO. 202, RDP.6, SECTOR NO. 03, NEAR P.F. SADAN, CHARKOP, KANDIVALI (W), Together for the better MUMBAI-400067

POSSESSION NOTICE

[Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas, The undersigned being the authorized officer of the Punjab National Bank, CHARKOP, KANDIVALI (WEST) BRANCH, CHARKOP, KANDIVALI (WEST), PNB COMPLEX, PLOT NO. 202, RDP.6, PNB COMPLEX, PLOT NO. 202, RDP.6, CHARKOP, KANDIVALI (W), MUMBAI 400067 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 16/03/2020 Calling upon the Borrowers Mr. Omprakash Kavilash Harijan & Mrs. Bindu Omprakash Harijan to repay the amount mentioned in the notice being Rs. 16,44,340.00 (Rupees Sixteen Lakh Forty Four Thousand Three Hundred Forty Only) as on 13/03/2020 within 60 days from the date of receipt of the said notice with future interest and incidental charges w.e.f. 01/10/17.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 23rd Day of February of the year 2021.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab National Bank, CHARKOP, KANDIVALI (WEST) BRANCH, CHARKOP, KANDIVALI (WEST), PNB COMPLEX, PLOT NO. 202, RDP.6, PNB COMPLEX, PLOT NO. 202, RDP.6, CHARKOP, KANDIVALI (W), MUMBAI 400067 for an amount of Rs.16,44,340.00 (Rupees Sixteen Lakh Forty Four Thousand Three Hundred Forty Only) as on 13/03/2020 plus interest and incidental expenses incurred by bank w.e.f01/10/17.

he borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Equitable Mortgage of Flat situated at Flat No. 104, B 1 Wing, Accord Castle Jamuna Nagar, Navghar, Bhayander East, Distt. Thane 401107

Date: 23.02.2021 Place: MUMBAI



Sd/-**Authorised Officer Punjab National Bank**

PEGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone No : 022 - 6188 4700 Emall : sys@pegasus-arc.com URL : www.pegasus-arc.com PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE

Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provisor to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, being Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group one Trust XXII (Pegasus), having being assigned the dues of the below mentioned borrowe long with underlying securities, interest by IndusInd Bank Limited vide Assignment Agreement ated 30/09/2016 under the provisions of SARFAESI Act, 2002.

In view of the aforesaid Assignment Agreement the possession of the below mentioned mortgage property has been taken on 13/02/2020 by the Authorized officer of Pegasus being Secure Creditor will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis wit all known and unknow liabilities on 07/04/2021, for recovery of Rs.7,17,47,311.65 (Rupees Sever Crores Seventeen Lakhs Forty Seven Thousand Three Hundred Eleven Rupees and Sixti Five Paise) as on 15/12/2015 plus further interest at the contractual rate plus costs, charges an expenses thereon, till payment realization, any time before the said sale due to Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd., from M/s Shree Kalika Sugar, Mr. Laxmidas Dayalji Bhanushali, Mrs Parvatiben Laxmidas Bhanushali and Mr. Jayesh Laxmidas Gajra alia Bhanushali. The reserve price will be Rs.1.57.62.000/-(Rupees One Crore Fifty Seven Lakhs Sixty Two Thousan Only). The Earnest money deposit (EMD) for Rs.15,76,200/- (Rupees Fifteen Lakhs

Seventy Six Thousand and Rupees Two Hundred only).				
Name of the Borrower				
/Guarantor:	Mr. Laxmidas Dayalji Bhanushali,			
	Mrs. Parvatiben Laxmidas Bhanushali			
	Mr. Jayesh Laxmidas Gajra alia Bhanushali			
Description of Immovable Property:	All that piece and parcel of Shop cum Godown No. V-38, admeasuring about 973 sq. ft. built up area on the Ground Floor, Additional Shop cum-Godown Complex at phase II APMC Market II, Sector-19 Vashi (Turbe), Navi Mumbai, Tal & Dist. Thane standing on land bearing Plot No 2 in Sector 19 of Gat No 796, Revenue village of Turbhe Tal. & Dist. Thane.The boundaries are mentioned below North: By Road, South: By Road, East: By Shop cum Godown No. V-37, West: By Shop cum Godown No. V-39.			
Reserve Price for	Rs. 1,57,62,000/-			
Earnest Money Deposit (10% of Reserve Price)	Rs. 15,76,200/-			
Description of Movable Property:	NIL			
Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and value	Not Known			
Inspection of Property	On 19th March 2021 between 2.00 P.M. to 4.00 P.M.			
Contact Person and Phone No	Ms. Lopa Joshi (Authorized Officer) 09821561422.			
Last date for submission of Bid/Bid:	06/04/2021 till 4:00 PM			
Time and Venue of Bid Opening	E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auction-tiger.net) on 07/04/2021from 11.00 A.M. to 1:00 P.M.			
This publication is also a Thirty days' notice to the aforementioned borrowers/guarantors under Rule 8 (6) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002.				

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided in Secured Creditor ebsite i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html for detailed terms & conditions of e-auction/sale of respective property and other details before submitting their bids for taking part in the e-auction. Bidders may also visit the website https://sarfaesi.auctiontiger.net contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Bidder Support 079-68136805/68136837 Mo.: +91 9265562821 & 9374519754. Email:

<u>vijay.shetty@auctiontiger.net</u>, <u>chintan.bhatt@auctiontiger.net</u> , <u>support@auctiontiger.net</u> AUTHORIZED OFFICER Pegasus Assets Reconstruction Private Limited (Trustee of Pegasus Group One Trust XXII) Date: 27/02/2021

OFFICE OF SPECIAL RECOVERY & SALES OFFICER

iness Centre (Phool Mahal), Ramdas Sutrale Marg, Off. Sodawa Borivali (West), Mumbai 400092. Tel.: 022-69037941 to 46 (Attached to Janaseva Sahakari Bank (Borivli) Limited)

> Form 'Z' See sub-rule 11 (d-1) of rule 107

Possession Notice For Immovable Property

hereas, the undersigned being the Recovery Officer of Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand Notice on 12/02/2020 Recovery Certificate No.101/1512/2019, 101/1513/2019 & 101/1511/2019 dated 05/02/2020 followed by Order of Attachment otices dt. 04/03/2020 calling upon the Judgment Debtors i.e. Borrower & Guarantors.

M/s. Amogh Associates (Proprietor Shri. Pathare Aashish Krishnarao) along with other judgment debtors viz. Smt. Pathare Charulata Aashish, Shri. Hitesh Harjivandas Jagad, Smt. Vishakha Utpal Raut & Shri. Ketan B. Shah (For Loan A/c No.164/04 only) has to repay the amount mentioned in the said demand notices, are as follows:

Sr. No.	Loan A/c No.	Demand Notice Date	Demand Notice Outstanding Amount	Rate of Interest
1.	5/152/179	12.02.2020	Rs. 18,71,421.00	15.00%
2.	5/164/03	12.02.2020	Rs. 17,76,229.20	15.00%
3.	5/164/04	12.02.2020	Rs. 45,23,391.12	16.00%
		Total Rs.	Rs. 81,71,041.32	

(Rs. Eighty One Lakhs Seventy One Thousand Forty One & Paisa Thirty Two Only) as on 31/01/2020, till realization with date of receipt of the said notice and the Judgment Debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment and attached the property described herein below.

The Judgment Debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the Judgment Debtors and the public in general that the undersigned has taken **physical possession** of the property described erein below in exercise of the powers conferred on him under rule 107 11(d-1)} of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 4th day of February, 2021. The Judgment Debtors in particular and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealing with the propert will be subject to the charge of Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd, Mumbai for an amount mentioned below.

Sr. No.	Loan A/c No.	Total Outstanding Amount (Rs.)	Outstanding as on date	Rate of Interest
1.	5/152/179	20,82,831.00	31.01.2021	15.00%
2.	5/164/03	20,72,059.20	31.01.2021	15.00%
3.	5/164/04	53,83,582.12	31.01.2021	16.00%
	Total Rs.	95,38,472.32		
(Rs. Ninety Five Lakhs Thirty Fight Thousand Four Hundred				

Seventy Two and Paise Thirty Two Only). Description of the Immovable Property

ALL THAT PIECE AND PARCEL OF Flat No.4, adms. 760 sq. ft. built up area, Third floor, in the building know as "Gajanan Krupa" Society named "Bhaskar Co-Operative Hsg. Soc. Ltd (Prop. situated at Chandavarkar Road, Borivli (West), Mumbai - 400091 alongwith Open Car Parking, in the Survey No.9, Hissa No.2A and corresponding C.T.S. No.53 of Eksar Village, Tal. Borivli, M.S.D. (Owned by Shri. Pathare Aashish Krishnarao).

SPECIAL RECOVERY & SALES OFFICER Maharashtra Co-op. Societies Act. 1960 read with Date: 24/02/2021 Rule 107 of the Maharashtra Co-op. Societies Rule 1961 Place: Mumbai.

THE MALAD SAHAKARI BANK LTD. [Main Branch 5, Sujata Niketan CHS. Ltd., Rani Sati Marg, Malad (East) Mumbai-400 097. Tel. No. (022) 2883 5432 /2883 1407 /

2883 1307, EMAIL ID - mainbranch@maladbank.com

GOLD AUCTION NOTICE TO GOLD LOAN BORROWERS The below mentioned Borrowers are hereby informed by this Notice that they have taken loan against Pledge of Gold Ornaments from our Bank. They have failed to repay their loan even after repeatedly request made & informed by various notices.

Sr. No.	Loan A/c	Name of the Borrower	Amount Outstanding as on 31.01.2021		
1	11/13190	Davda Samir Navinchandra	Rs.6,01,343.00		
2	11/13156	Patel Rajendrakumar Ambalal	Rs. 32,700.00		
3	11/13172	Shah Yogesh Trambaklal	Rs. 2,33,738.00		
4	11/13215	Singh Daya Manjit	Rs. 59,393.00		
5	11/13239	Mishra Rajeshkumar Ramasani	Rs. 2,47,990.00		
6	11/13243	Modi Purshottam Bhagwatiprasad	Rs. 6,47,834.00		
7	11/12953	Shirodkar Priti Deveshanand	Rs. 1,66,688.50		
8	1048/54	Nayak Praful Kantilal	Rs. 3,60,432.00		
9	1048/1	Patil Nilesh Datta	Rs. 66,770.00		
=-					

The above mentioned Borrowers are once again requested to pay their entire dues with upto date interest on or before 15.03.2021 else the Gold Ornaments pledged to the Bank will be sold through Public Auction to be held on Wednesday, 17.03.2021 at 11.30 a.m. at The Bank's Central Administrative Office. Please note that Bank reserves its rights to recover the balance

amount due from the Borrower after the sale of Gold Ornaments, if the proceeds are not sufficient to clear the liability. The above mentioned Borrowers further take note of it that the sale of Gold Ornaments will be their own responsibility & any objection after Sale will not be entertained.

Bank reserves its right for Sale of Gold Ornaments in Public Auction or Sale to well-known Jewellers. Bank Note:also reserves the right to accept or reject any offer / bid or Stop / postpone / Cancel the auction.

Date: 26.02.2021. Mr. Pankaj K Gupta [Branch Manager] Place: Malad, Mumbai



Specialised Asset Recovery Management Branch Bank of India Bldg., Mezzanine Floor, 70-80, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai-400 001 Tel.: 022-2267 1066/2267 3549 Email: SARM.Mumbaisouth@bankofindia.co.in

APPENDIX-IV [See rule-8(1)]
POSSESSION NOTICE (For Immovable property)

The undersigned being the Authorised Officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 22.05.2017 calling upon the borrower M/s. Indinex Private Limited, Mr. Sumit Kumar Jian (Director/Guarantor), Mr. Mehul Praveen Jain (Director/Guarantor) and Ms. Treesha Shetty (nee D' Silva) Guarantor to repay the amount mentioned in the notice being Rs. 2,87,60,538.08 (Rupees Two Crore Eighty Seven Lakhs Sixty Thousands Five Hundreds Thirty Eight and paisa Eight only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 25th day of February of the year 2021.

The borrower/quarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 2,87,60,538.08 plus further interest from 18.10.2016

The borrower's/quarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Industrial gala situated on Plot No. D-49 B. Raiasthan Industrial estate and Premises Co-op. Society Ltd., Village Kolhi, Near Bhajan sons dairy, Chincholi Naka Kaman Bhiwandi road Vasai (E), Distt. Thane. Admeasuring plot area 74.35 sq. mtr. i.e. 800 Sq. ft. held in the n/o Mr. Sumit Sudhir Kumar Jain.

Boundaries of the property as under -East : By Open Plot West : By Bhiwandi Kaman Road North: By Bhajanlal Dairy Farm South: By H. P. Petrol Pump

Date: 25.02.2021 Place: Mumbai

21. Address and email to be used for

23. Date of publication of Form G

Further Details are available at or with

Sd/-(Sunil Kumar Choudhary) Authorized Officer/Chief Manager

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

	Corporate Persons) i	
	RELEVANT PA	
1.	Name of the corporate debtor	D.S. Kulkarni Developers Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	20-09-1991
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Pune
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	L45201PN1991PLC063340
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	DSK House, 1187/60, J. M. Road Shivajinagar, Pune 411005, Maharashtra, Inc
6.	Insolvency commencement date of the corporate debtor	Date of Order: 26th September, 2019 Date of Receipt of Order: 27th September, 20
7.	Date of invitation of expression of interest	27.02.2021
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	https://www.dskcirp.com/
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	https://www.dskcirp.com/
10.	Last date for receipt of expression of interest	13.03.2021*
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	15.03.2021
12.	Last date for submission of objections to provisional list	20.03.2021
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	22.03.2021
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	16.03.2021
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	The Prospective resolution applicants are requested to send an email to eoi2.dskdl@gmail.com Information Memorandum, RFRP and Evaluation Matrix will be provided via email/data room after execution of confidentiality undertaking.
16.	Last date for submission of resolution plans	15.04.2021*
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	Password Protected Pdf via email to eoi?.dskdl@gmail.com or Physical Copy of the Resolution Plan should be sent in a plain SEALED ENVELOPE marked to: Mr. Manoj Kumar Agarwal (Resolution Professional of M/s. D.S. Kulkami Developers Limited. B83 Andheri Green Field Tower CHS Limited, JogeswarVikrot Link Road, Andheri (E) Near Poonam Nagar, Mumbai 4000
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	26.04.2021 (subject to exclusion of time granted by NCLT then the date as decided by the NCLT)
19.	Name and registration number of the resolution professional	Mr. Manoj Kumar Agarwal Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00714/2017-2018/11222
20.	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Registered Address with IBBI: Manoj Kumar Agarwal B 83, Andheri Green Field Tower CHS Ltd, Jogeshwari Vikroll Link Road, Andheri East, Mumbai 400093 Maharashtra

*As the period of 270 days provided under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 with respect to the corporate insolvency resolution process for D.S. Kulkarni Developers Limited is slated to end on March 032021, this Form — G shall be subject to the exclusion and / or extension being granted by the Hon'ble National Company Law Tribunal with respect to period of corporate insolvency resolution process. The solution professional further wishes to state and make it abundantly clear, that no extension in relation to any of the timelines as stated above shall be provided to any prospective resolution applicant and no requests for the same shall be entertained. In light of the aforesaid, the prospective resolution applicants are requested to comply strictly with the above mentioned timelines.

Manoj Kumar Agarwal IBBI/IPA-001/IP-P00714/2017-2018/11222 Registered Address-B 83, Andheri Green Field Tower CHS Ltd, JogeshwariVikroli Link Road, Andheri East, Mumbai 400093 Maharashtra

For D.S. Kulkarni Developers Limited Date: 27.02.2021 Place: Maharashtra

Email: ipmanoj.agarwal@gmail.com Mr. Manoj Kumar Agarwal

Vebsite: www.dskcirp.com

Ir. Manoj Nutrian nguminor Orcommunication:
dddress: B83, Andheri Green Field Tower
JHS Ltd. Jogeshwari Vikroli Link Road,
Andheri East, Mumbai 400093 Maharashtra
Email: eol2.dskdl@gmall.com

Shrimati Vedavati Balkrishna Kandeth a member of the Shantajyot Shopping Centre Co-operative Housing Society Limited having address at Near Navghar Post Office, Vasai West Dist, Palghar, Pin 401202 and holding Flat No.405 in the C Wing of the society died on 11.11.2019 without making any nomination. The Society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the Registered bye-laws of the society is available for inspection.

Date: 27/20/2021 Place : Vasai The Hon. Secretary, Shantajyot Shopping Cente CHSL, Near Navghar P.O. Vasai (W), Dist. Palghar Pin - 401202 IN THE HIGH COURT OF DELHI AT NEW DELHI (ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION) CS(COMM) 1255/2018

MR. YOUSSEF ANIS MEHIO & ORS

DHARAMPAL SATYÁPAL LIMITED & ANR

DEFENDANT No.1: Mr. Youssef Anis Mehio

Chairman & General Manager C/O MYA International and MYA Flavors Andheri East, Mumbai-400069, Maharashti stomercare@myaflavours.com

DEFENDANT No.2: MYA International / MYA Flavors Andheri East, Mumbai-400069, Maharashtra customercare@myaflavours.com

WHEREAS the plaintiff above mentioned has instituted a SUIT FOR PERMANENT NJUNCTION RESTRAINING INFRINGEMENT OF COPYRIGHT AND TRADE MARKS: PASSING OFF: TRADE DRESS; UNFAIR COMPETITION; RENDITION OF ACCOUNTS: DILUTION: DELIVERY UP; DAMAGES ETC. against

you, the above named defendants And whereas it has been shown to the satisfaction of this Court that it is not possible to 'serve you in the ordinary way therefore this notice is given by publication directing you, the above named defendant no.1 and efendant no.2 to make appearance before he Joint Registrar (Judicial) of this Court on 15.04.2021 at 11:00 AM.

Take notice that in default of your appearance on the day before mentioned he suit will be heard and determined in your Given under my hand and the seal of this court in terms of order dated 25.01.2021.

> Assistant Registrar (O) ADMN, OFFICER (Judl.), Org For REGISTRAR GENERAL

जाहिर उदघोषणा (इन्सॉल्वेन्सी ॲन्ड बॅकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया (स्वैच्छिक परिसमापन प्रक्रिया) विनियमन २०१७ च्या विनियमन १४ अंतर्गत) जे. पी. मॉर्गन ॲडव्हायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता कॉर्पोरेट व्यक्तीचे नाव जे. पी. मॉर्गन ॲडव्हायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट व्यक्तीचे संस्थापन दिनांक 29.0E.899E कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत कंपनी निबंधक, मुंबई प्राधिकारी ज्यांच्याअंतर्गत कॉर्पोरेट व्यक्ती संस्थापित/नोंदणीकृत आहे. कॉर्पोरेट व्यक्तीचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर/ U67190MH1996FTC100606

लिमिटेड लाएबिलिटी आयडेंटिटी नंबर कॉर्पोरेट व्यक्तीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा नोंदणीकृत कार्यालय: त्ता व प्रधान कार्यालय (काही असल्यास) जे. पी. मॉर्गन, सि. एस. टी. रोड च्या समोर, मंबः ४०००९८, महाराष्ट्, भारत

कॉर्पोरेट व्यक्तीची परिसमापन प्रारंभ दिनांक २५,०२,२०२१ परिसमापकांचे नाव, पत्ता, ई-मेल पत्ता, नाव: कुमुदिनी भालेराव पत्ता : एक्सटसी , ८०३/८०४, ९ वा मजला, सिटी अं जॉय, जे.एस. डी. रोड, मुलुंड (प.), मुंबई – ४०००८०. ई-मेल- kumudiniparanjape@mmjc.in दरध्वनी क्र. ०२२-२१६७८१०२

नोंदणीकरण क्र. IBBI/IPA-002/IP-N00099/2017 18/10242 ८ दावे सादरीकरणाची अंतिम तारीख २७.०३.२०२१

दि. २५.०२.२०२१ रोजी स्वैच्छिक परिसमापनास प्रारंभ केला आहे. जे. पी. **मॉर्गन ॲडव्हायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या** भागधारकांना याद्वारे निर्देश देण्यात येत आह की त्यांनी त्यांचे दावे दि. २७.०३.२०२१ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत वरील बाब क्र.७ मध्ये विहित केलेल

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **जे. पी. मॉर्गन ॲडव्हायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**न

वित्तीय धनकोनी त्यांच्या दाव्यांचे पुरावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर भागधारकांनी त्यांच्या दाव्यांचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करावेत. चुकीचे, दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड होऊ शकेल.

सही / -कुमुदिनी भालेराव नोंदणीकरण क्र. IBBI/IPA-002/IP-N00099/2017-18/10242

दिनांक : २७.०२.२०२१

दि मालाड सहकारी बँक लि. [मुख्य शाखा]

५, सुजाता निकेतन सहकारी गृहनिर्माण संस्था, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७. दूरध्वनी क्र. (०२२) २८८३ ५४३२ /२८८३ १४०७ / २८८३ १३०७, ई-मेल आयडी - mainbranch@maladbank.com

्सोने तारण कर्जदारांना नोटीस

या दारे खालील उल्लेखित केलेल्या कर्जदारांना सचना देण्यात येते की . सदरच्या कर्जदारांनी सोन्याचे दागिने तारण ठेवन कर्ज घेतले होते. अशा कर्जदारांना वारंवार विनंती करून, नोटीसा पाठवून कळविलेले असताना त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नाही

अ. क्र.	खाते क्र.	कर्जदाराचे नाव	३१.०१.२०२१ रोजी पर्यंतची थकबाकी
٩	99/9३9९०	दावडा समीर नविनचंद्र	रु. ६,०१,३४३.००
२	११/१३१५६	पटेल राजेंद्रकुमार अंबालाल	रु. ३२,७००.००
3	৭৭/৭३৭७२	शाह योगेश त्रंबकलाल	रु. २,३३,७३८.००
8	११/१३२१५	सिंग दया मनजित	रु. ५९,३९३.००
4	११/१३२३९	मिश्रा राजेशकुमार रामसानी	रु. २,४७,९९०.००
દ્દ	99/9३२४३	मोदी पुरशोत्तम भगवतीप्रसाद	रु. ६,४७,८३४.००
b	११/१२९५३	शिरोडकर प्रिती देवेशआनंद	रु. १,६६,६८८.५०
٤	908 <i>L</i> /48	नायक प्रफुल कांतीलाल	रु. ३,६०,४३२.००
9	9086/9	पाटील निलेश दत्ता	रु. ६६,७७०.००

तरी वर निर्देशित केलेल्या कर्जदारांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की, त्यांनी आपल्या कर्जाची व्याजासह पूर्ण रक्कम दिनांक १५.०३.२०२१ पर्यंत बँकेत भरावी, अन्यथा त्यांनी आमच्याकडे तारण म्हणन ठेवलेले सोन्याचे दागिने बधवार. दि. १७.०३.२०२१ रोजी स. ११.३० वाजता बँकेच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयामध्ये जाहीर लिलावाद्वारे

तसेच दागिने विकून पूर्ण वसूली न झाल्यास उरलेली रक्कम संबंधित कर्जदारांकडून वसूल करण्याचा अधिकार बँक स्वत:कडे राखुन ठेवीत आहे

वर उल्लेख करण्यात आलेल्या कर्जदारांनी ही नोंद घ्यावी की, या विक्रीची पूर्ण जोखीम त्यांची राहील आणि एकदा सोन्याचे दागिने विकन झाल्यानंतर त्यांनी कोणतीही हरकत घेतली तरी

त्याचा विचार केला जाणार नाही सोन्याचे दागिने लिलाव जाहीर करून विकावेत की नावलौकिक असलेल्या जवाहिराच्या मार्फत विकावेत किंवा इतर पद्धतीने विकावेत, सोन्याच्या विशेष सूचना :- पाणिहरा प्या गाउँ । उन्हरा प्राची । विशेष सूचना :- दागिन्यांची विक्री स्थगित करणे, रद्द करणे, युढे ढकलणे या संबंधित

निर्णयाचे अधिकारही बँक स्वतःकडे राखून ठेवीत आहेत दिनांक : २६.०२.२०२१ श्री. पंकज के गुप्ता

[शाखा व्यवस्थापक] ठिकाण : मालाड, मुंबई *उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानाव

परतफेड सदर सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

एलबीएमयुएम००००१३५१६५४ | डोंबिवली(पू), ठाणे ४००६०१/फेब्रुवारी २४, २०२१

A ICICI Bank

PUBLIC NOTICE

Thousand Two BETWEEN M/S. CRESCENDO ASSOCIATES, a Partnership Firm registered under the Indian Partnership Act, 1932, having its Office at 514, Dalamal Towers, Nariman, Paint Mumbai- 400021, hereinaftrer called "PROMOTORS" (which expression shall, unless it be repugnant to the context or meaning thereof mean and include, partner or partners for the time being of the said firm, the survivor or survivors of them and Respective heirs, executors

Date:27/02/2021 Arati and Vivek Kedia Place: Mumbai. Mob: 90048 74965

जाहीर सूचना

जनतेस याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आम्ही राधामणी एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन क्र. यु५११०९केए१९९६पीटीसी११५५०५ आहे आणि त्यांचे नोदणीकृत कार्यालय ३ ४१, केवल इंडस्ट्रिअल इस्टेट, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ येथे, त्यांच्या केवल इंडस्ट्रिअल इस्टेट, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ च्या विंग 'ए' मधील २ऱ्या मजल्यावरील युनिट धारक क्र. २०५ आणि २०६ (यापुढे एकत्रितपणे ''**सदर** युनिट्स'' म्हणून संदर्भित) च्या संदर्भातील आणि खालील लिहिलेल्या परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवार विवरणीत नामाधिकारांचा तपास करीत

सर्व व्यक्ती समाविष्ट व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब, कंपनी, बँक्स, वित्तीय संस्था, नॉन बॅंकिंग वित्तीय संस्था, संस्था, व्यक्तींची संस्था किंवा वैयक्तिक मंडळ, स्थपित किंवा अस्थापित, शासकीय किंवा निम-शासकीय प्राधिकरण) सावकार आणि/किंवा धनको यांना सद्र युनिट आणि/किंवा त्याचा कोणताही भाग किंवा विभागा संदर्भात वाटप, विक्री, अदलाबदल, अभिहस्तांकन, भेट, अंत्यदान, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, अभिहस्तांकन, गहाण, भार, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, वारसा, उत्तराधिकार, करार, कंत्राट, समझोत्याचे ज्ञापन, सुविधाधिकार, मार्गहक, भोगवटा, कब्जा, कौटुंबिक व्यवस्था, तडजोड, देखभाल, कोणत्याही न्यायालयीन कायद्याचा आदेश किंवा हकूम, प्रलंबित वाद, जप्ती, आरक्षण, विकासाधिकार, एफएसआयचा वापर किंवा कोणतेही दायित्व किंवा आश्वासन किंवा मागणी किंवा कोणत्याही प्रकारे याशिवाय कसेही च्या मार्गे कंपनीच्या संदर्भातील कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, शेअर आणि/किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी कृपया ते लिखित स्वरुपात त्या पृष्ठ्यर्थ मूळ कागदपत्रांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय मेसर्स कांगा ॲंण्ड कंपनी, विकल आणि सॉलिसिटर्स, रेडी मनी मेन्शन, ४३, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे सदर सूचना प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीमध्ये कळवावेत, कसूर झाल्यास अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे कोणतेही दावा किंवा दावे त्यागित आणि/िकंवा परित्यागित केल्याचे समजण्यात येतील.

उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट:-

सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या लोअर परळ विभागाच्या सीएस क्र. १४२ (भाग) धारक जिमनीवरील उभारलेल्या केवल इंडस्ट्रिअल इस्टेटमधील १६७.२२ चौ. मीटर्सशी समतुल्य मोजमापित एकत्रित १८०० चौ. मी. चटई क्षेत्र.

(१) विंग 'ए' च्या दुसऱ्या मजल्यावरील ८३.६१ चौ. मीटर्सशी समतुल्य मोजमापित ९०० चौ. फू. चटई क्षेत्र आणि जवळपास तेवढाच असलेला युनिट

(२) विंग 'ए' च्या दुसऱ्या मजल्यावरील ८३.६१ चौ. मीटर्सशी समतुल्य मोजमापित ९०० चौ. फू. चटई क्षेत्र आणि जवळपास तेवढाच असलेला युनिट क्र. २०६.

दिनांक २७ फेब्रुवारी, २०२१ रोजी.

कांगा ॲण्ड कंपनी सही/-(किशोर एम. वसनजी) भागीदार विकल आणि सॉलिसिटर



स्पेशलाईज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, मेझॅनिन मजला, ७०-८०, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

द्र:०२२-२२६७ १०६६/२२६७ ३५४९

इमेल: SARM.Mumbaisouth@bankofindia.co.in परिशिष्ट-IV

(नियम ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २२.०५.२०१७ रोजी मागणी चना जारी करून कर्जदार मे. इंडिनेक्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री. सुमित (संचालक/हमीदार), श्री. मेहुल प्रवीण जैन (संचालक/हमीदार) आणि कु. त्रिशा शेट्टी (उर्फ डीसिल्वा) हमीदार यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु .२,८७,६०,५३८.०८/-(रुपये दोन कोटी सत्याऐंशी लाख साठ हजार पाचशे अडोतीस आणि आठ पैसे मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट ॲक्ट, २००२ च्या नियम ८ अन्वये **२५ फेब्रुवारी, २०२१** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया यांस **रु. २,८७,६०,५३८.०८** अधिक १८.१०.२०१६ पासून त्यावरील पढील व्याजासाठी भाराअधीन राहील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतृदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

कु. त्रिशा शेट्टी (उर्फ डीसिल्वा) यांच्या नावामधील सर्व ते मिळकतीचे भाग आणि विभाग -समाविष्टीत फ्लॅट क्र. ७०५, ७वा मजला, वर्सोवा गोदावरी सीएचएसएल., आरडीपी-२, व्हीइआर-१४, म्हाडा लेआऊट, सर्व्हे क्र. १२०, सीटीएस क्र. १३७/४बी/२२०, गाव वर्सोवा, एस.व्ही.पी. नगर, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५३, मोजमापित ५०.१८५ चौ. मीटर्स म्हणजेच ५४० चौ.फूट.

मिळकतीचे सिमाबद्ध खालीलप्रमाणे: पूर्व: श्री दर्शन सीएचएस द्वारे,

पश्चिम: वर्सोवा संदीप सीएचएस द्वारे, उत्तर: म्हाडा चाळ दारे.

दक्षिण: विनायक सीएचएस द्वारे

मागणी सूचनेची तारीख/

मागणी सचनेतील रक्कम

मे ३१. २०१८ /

रु. ७,०१,३२०.००/-

शाखेचे

नाव

(सुनिल कुमार चौधरी) दिनांक: २५.०२.२०२१ प्राधिकृत अधिकारी/ मुख्य व्यवस्थापक ठिकाण : मुंबई

जाहीर नोटीस गांव मौजे जूचंद्र, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जूना स. नं. ३०७ नवीन स.नं. ३३९ हि. नं. २ क्षेत्र ०.२६.३ हे. आर. ह्या मिळकतीबाबत वसई येथील मे. सिव्हील जज्ज जे. डी. ह्यांचे कोर्टात रे. म्. नं. २३३/२०१४ प्रमाणे आंम्ही म्हणजेच भानुबाई विश्वनाथ पाटील वगैरे यांनी प्रतिवादी श्री. हेमेंद्र प्राणजीवन बोसमीया यांचेविरुध्द सदर दावा दाखल केलेला असून सदर दावा मे. न्यायालयात न्याप्रविष्ठ व प्रलंबित आहे तरी सदर मिळकतीबाबत कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये व तसा केल्यास सदर दाव्यामध्ये संबंधित इसमांना पक्षकार केले जाईल

पत्ता : जूचंद्र, पो. जूचंद्र, ता. वसई, जि. पालघर भानुबाई विश्वनाथ पाटील

ह्या जाहीर नोटीसीने सर्व लोकांना

जाहीर नोटीस

कळविणेत येते की. गाव मौजे पोमण ता.

वसई, जि. पालघर येथील स. नं

१९८/१/३ क्षेत्र ०.०५.३० हे. आर.

खराबा ०.००.७० हे आर स. नं.

१९८/२/अ क्षेत्र ०.१३.२० हे. आर.

खराबा ०.०४.०० व स. नं. १९०/३

क्षेत्र ०.०४.५० हे. आर. अशी एकूण

०.२३.७० हे. आर. जमीन मालक श्री.

मनोज कमल कटोठिया वगैरे यांनी आमचे

अशील ह्यात डेव्हलपर्स तर्फे भागीदार

श्री. रब्बाबअली फरीदन खान यांना

कायम विकत देणेचे मान्य व कबुल केले

आहे तरी सदर मिळकतीचे विक्रीबाबत

कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत

हक्क वा हितसंबंध असल्यास तो त्यांनी

ही नोटीस प्रसिद्ध होताच १४ दिवसांचे

आत मु. पो. वालीव. अजितवाडी,

यशवंत निवास ता. वसई जि. पालघर ह्या

पत्त्यावर सर्व लेखी पुराव्यासह कळवावी

अन्यथा तशी कोणाचीही कोणत्याही

प्रकारची हरकत नव्हती व नाही व

असलेस ती कायमप्रमाणे सोडून दिली

आहे असे समजुन विक्रीचा पुढील

व्यवहार पूर्ण केला जाईल याची कृपया

श्री. डी. एन. पाटील

वकील

In the public notice of MRS. SAROJ HARISH ASARPOTA, published in news paper Navshakti on 25.02.2021 wrongly mentioned the publication date as 25.02.201 pl read as 25.02.2021 rest matter as same in the notice. Dated:26.02.2021 MRS. SAROJ H. ASARPOTA

PUBLIC NOTICE

(1) Mr. Anwar Ali Pradhan (2) Mrs Tasnim Anwar (3) Mr. Javed Ali Pradhan (4) Mrs. Fazila J. Pradhan are members of eema Apartment Co-operative Housing Society Ltd. having address Flat No. B/44 Plot No. 204 Bullock Road, Band Stand, Bandra (West), Mumbai-400050 The said member has lost/misplaced
Original Share Certificate No 104

Distinctive Nos 1931 to 1908 78 fully paid shares of 50 each of Flat No B/44 and the holders of the said shares have applied to the said society to issue duplicate Share Certificate. The notice is hereby invited claim, or objections (in writing) if any to the society office Plot No. 204 Bullock Road Band Stand, Bandra (West), Mumbai-5 (email: seemaapartmentschs@gmail.com) within the period of 14 days from the publication of this notice.

. If no claim/ objection are received during this period the society shall be free to issue duplicate Share Certificate. For and on behalf of

SEEMA APARTMENT CHS Ltd. Sd/- Secretary Place: Mumbai Date: 27/02/2021

जाहीर सूचना

नरिमन ॲग्रो इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी अहमदनगर इलेक्ट्रीक सप्लाय कंपनी प्रायव्हेट लिमिटेड), एक कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय निरमन ॲग्रो कंपाऊंड, आवास, पोस्ट आवास, तालुका अलिबाग, जिल्हा रायगँड-४०२ २०८ येथे असलेले लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले आणि आवास, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे स्थित स्थावर मिळकतीकरिता ताबा आणि कब्जा आणि याशिवाय पुरेसे आणि अनुशंगिक

माझे अशीलांनी मला लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले सदर मिळकतीच्या संबंधित नामाधिकार तपासण्याकरिता मला सूचीत केले आहे

कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही हक्क दावा मालकी हक्क असल्यास, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, पोटगी, स्विधाधिकार किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित -वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १०२, अथर्व पॅलेस, मानस पॅलेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. प्रार्थना समाज रोड चा जंक्षण आणि पार्क रोड. विले पार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथे सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास सर्व असे हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध सोडून दिल्याचे मानले जाईल.

वर उल्लेखित परिशिष्ट

गाव आवास, तालुका अलिबाग, जि. रायगड, येथे स्थित धारक सर्व्हे क्र. १९८/१ मोजमापित एकुण १८ ऐकर्स समतुल्य ७२, ८४३.४ चौ.मीटर्स धारक सर्व्हे क्र. १९८/१ मध्ये वारसा आणि परिसर, जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग. जिमनीचे ते सर्व भाग किंवा विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द म्हणजेच :-

उत्तरेकडून किंवा पासून : गट क्र. १८, १९ आणि २५ आणि रोड द्वारे दक्षिणेकडून किंवा पासून: गट क्र. १९८/३ आणि गट क्र. ९३, ९४ आणि २००

पूर्वेकडून किंवा पासून: गट क्र. २०० आणि २२१ पश्चिमेकडून किंवा पासून: गट क्र. ११८, १९२, १९५, १९६, १९७ आणि १९८/२

दिनांक: २७.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

सही/ टी. एस. पटवर्धन वकील

जाहीर सूचना

सविस्तरपर्ण वर्णन केलेले आणि आवास, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे स्थित स्थावर मिळकतीकरिता पूर्णपणे ताबा आणि कब्जा आणि याशिवाय पुरेसे आणि अनुशंगिक हक्कदार आहेत.

माझे अशीलांनी मला लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले सदर मिळकतीच्या संबंधित नामाधिकार तपासण्याकरिता मला सूचीत केले आहे.

कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही हक्क दावा मालकी हक्क असल्यास, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, पोटगी, सुविधाधिकार किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित . स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १०२, अथर्व पॅलेस, मानस पॅलेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्रार्थना समाज रोड चा जंक्षण आणि पार्क रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथे सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास सर्व असे हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध सोडून दिल्याचे मानले जाईल.

वर उल्लेखित परिशिष्ट

गाव आवास, तालुका अलिबाग, जि. रायगड, (यापूर्वी जिल्हा कुलाबा मध्ये) गाव आवास, तालुका अलिबाग, जि. रायगड येथे स्थित शेतीजमिन धारक गट क्र. १६०१ मोजमापित ०-०५.७ आरे (अंदाजे) धारक गट क्र. १६०१ शेती जिमनीचे ते सर्व भाग किंवा विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द म्हणजेच :-

उत्तरेकडून किंवा पासून : गट क्र. १६१२ दक्षिणेकडून किंवा पासून: गट क्र. १५९६

पर्वेकडन किंवा पासन : गट क्र. १६१३

पश्चिमेकडून किंवा पासून: गट क्र. १६०२ गाव आवास, तालुका अलिबाग, जि. रायगड, (यापूर्वी जिल्हा कुलाबा मध्ये) गाव आवास. जिन्हा अलिलाग जि. गरागर रोशे स्थित पोतीः आरें (अंदाजे) समतुल्य ६०० चौ.मीटर्स धारक गट क्र. १६०२ शेती जिमनीचे ते सर्व भाग किंवा विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द म्हणजेच :-

उत्तरेकडून किंवा पासून : गट क्र. १६१२ दक्षिणेकडून किंवा पासून: गट क्र.गट १५९६ द्वारे भागलेली आणि गट क्र. १५९४ द्वारे भागलेली पूर्वेकडून किंवा पासून : गट क्र. १६०१

पश्चिमेकडून किंवा पासून: गट क्र. १६११. गाव आवास. तालका अलिबाग. जि. रायगड. (यापवीं जिल्हा कलाबा मध्ये) गाव आवास. तालका अलिबाग, जि. रायगड येथे स्थित शेतीजमिन धारक गट क्र. १६०२ मोजमापित ०-०६.०

आरे (अंदाजे) समतल्य ६०० चौ.मीटर्स धारक गट क्र. १६१२ शेती जिमनीचे ते सर्व भाग किंवा विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द म्हणजेच :-उत्तरेकडन किंवा पासन : आवास-सासवने रोड

दक्षिणेकडून किंवा पासून: गट क्र.गट १६०१ द्वारे भागलेली आणि गट क्र. १६०२ द्वारे भागलेली पूर्वेकडून किंवा पासून : गट क्र. १६१३ पश्चिमेकडून किंवा पासून: गट क्र. १६११.

दिनांक: २७.०२.२०२१ ठिकाण: मुंबई

सही / -टी.एस. पटवर्धन

केएसबी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६०१, रूनवाल आर-स्क्वेअर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० सीआयएन : एल२९१२०एमएच१९६०पीएलसी०११६३५, दूर. क्र. : ०२२ २१६८ १३००

फॅक्स क्र. : ०२० २७४२६००० ईमेल पत्ता : compsec.india@ksb.com; www.ksbindia.co.in

सूचना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १९ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक्स खाली दिलेल्या तपशीलाप्रमाणे बंद ठेवण्यात येतील.

सिक्युरिटी	सिक्युरिटी	बुक क्लोजर		हेतू
कोड	चा प्रकार	पासून	पर्यंत	
५००२४९	समभाग शेअर्स	१७ एप्रिल, २०२१	२९ एप्रिल, २०२१	२९ एप्रिल, २०२१ रोर्ज आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि १५ मे, २०२१ नंतर लाभांशाचे प्रदान.

केएसबी लिमिटेड करीता ठिकाण : मुंबई महेश भाव २५ फेब्रुवारी, २०२१ जीएम-फायनान्स आणि कंपनी सेक्रेटरी

GARWARE गरवारे पॉलीएस्टर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : नायगाव, पोस्ट वाळुज, औरंगाबाद - ४३१ १३३.

कॉर्पोरेट कार्यालय दुरध्वनी : +९१ २२ ६६९८ ८०००, फॅक्स : +९१ २२ २८२४ ८१५५. ईमेल : cs@garwarepoly.com, वेबसाईट : www.garwarepoly.com

टपाल मतपत्रिका सूचना (दूरस्थ – ई मतदान समाविष्ट) याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ अंतर्ग तयार केलेल्या नियम २२ ('नियम') सोबत वाचल्या जाणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ व कलम १९० आणि इतर सर्व लागू तरतुर्दीनुसार ('अधिनियम'), आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सूचीकरण बंधने व प्रकटन आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमने ४४ अनुसार (यामध्ये याकाळापुरते अंमलात असणारे कोणतेही संबंधित सांविधिक बदल किंवा पनरधिनियम समाविष्ट), कंपनी विशेष ठरावाच्या मार्गाने कंपनीचे नाव 'गरवारे पॉलीएस्ट लिमिटेड' चे बदलून 'गरवारे हाय–टेक फिल्म्स लिमिटेड' करण्यासाठी आणि १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिनांकित टपाल मतपत्रिका सूचनेमध्ये ('टपाल मतपत्रिका सूचना') नमूद केलेल्या कंपनीच्या संस्थापन समयलेखात आणि संस्थापन नियमावलीत आणि इतरे दस्तऐवजांमध्ये परिणामतः सुधारणा करण्यासाठी सदस्यांची अनुमती मागत आहे. य संबंधाने, सदस्यांना याद्वारे १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिनांकित टपॉल मतपत्रिका सूचनेर्च टपाल मतपत्रिका प्रपत्र व स्पष्टीकरणात्मक विवरणासोबतची पाठवणी सीमांतिक दिनांक रोजीनुसार म्हणजेच २३ फेब्रुवारी २०२१ रोजीनुसार कंपनीच्या सदस्य नोंदवहीत, निक्षेपस्थानांच्या अभिलेखात ज्यांची नावे दिसतात अशा सर्व सदस्यांना / लाभार्थी मालकांना ज्यांचे ईमेल आयडी निक्षेपस्थानांच्या अभिलेखात सीमांतिक दिनांका रोजीनसार नोंदवलेत आहेत अशांना इलेक्टॉनिक मेलमार्फत आणि कंपनीकडे नोंदणीकत सर्व सदस्यांच्या घरच्या पत्त्यांवर अनुमत भौतिक स्वरूपात स्वतःचा पत्ता असलेला, टपालखर्चाचा पूर्वभरणा केलेल व्यावसायिक प्रत्युत्तर लिफाफ्यासह करून २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पूर्ण झालेली आहे.

सीमांतिक दिनांकारोजीनुसार सदस्यांच्या नावाने नोंदणीकृत असलेल्या भरणा केलेल्य भागांच्या मृल्यानुसार मतदानाचे अधिकार मानले जातील. सीँमांतिक दिनांकानुसार जी व्यक्ती सदस्य नसेल तिने ही सूचना केवळ माहितीच्या हेतुकरिता आहे असे मानावे

मतदानाचा कालावधी १ मार्च २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरु होईल आणि ३० मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल. कंपनीच्या सदस्य नोंदवहीत किंवा निक्षेपस्थानांद्वारे जतन केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत सीमांतिक दिनांक रोजीनसार म्हणजेच २३ फेब्रुवारी २०२१ रोजीनसार ज्या सदस्यांची नावे नोंदवलेली असतील, केवळ तेच विशेष ठरावावर आपले मत देण्यास पात्र आहेत. सर्वसाधारण परिपत्रके आणि सेबी सूचीकरण नियमनांच्या नियमन ४४ सोबत वाचल्या जाणाऱ्या अधिनियमाच्या कलम १०८ नुसार, कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई-मतदानाची सुविध पुरवण्याच्या हेतुकरिता नॅशनल सिक्युरीटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेव

ज्या सदस्यांना ई–मतदानाची सुविधा नको असेल किंवा ज्या सदस्यांना टपाल मतपत्रिक सूचना टपाल मतपत्रिका प्रपत्रासह मिळाली नसेल, ते cs@garwarepoly.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेल पाठवून त्यामध्ये आपल्या फोलिओ क्रमांक / डीपी आयडी आणि ग्राहक आयडीचा उल्लेख करून मतपत्रिका प्रपत्राच्या दसऱ्या भौतिक प्रतीची मागणी करू शकतात

एक सदस्य मतदानाच्या केवळ एकाच पद्धतीचा अवलंब करू शकतो; म्हणजे एकत ई–मतदान किंवा टपाल मतपत्रिका प्रपत्र. जर एखाद्या सदस्याने दोन्ही पद्धतींनी मतदान केले तर ई-मतदानाद्वारे केलेले मत ग्राह्य धरले जाईल आणि टपाल मतपत्रिका प्रपत्राद्वारे केलेले मत अवैध मानले जाईल. ग्राहकांनी नोंद घ्यावी की पूर्ण भरलेले आणि स्वाक्षरी केलेले टपात मतपत्रिका प्रपत्र परिनिरीक्षकाकडे ३० मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० (समाप्ती दिनांक) नंतर पोहोच् नये, आणि समाप्ती दिनांकानंतर आलेली कोणतीही टपाल मतपत्रिका वैध मानली जाणार नाही, आणि समाप्ती दिनांकानंतर केलेले कोणतेही मतदान मग ते टपाल मतपत्रिकेद्वारे असो वा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेले असो, वैध मानले जाणार नाही ई-मतदान मॉड्यूल एनएसडीएलकडून समाप्ती दिनांकानंतर मतदानासाठी निष्क्रीय केले

कोणताही प्रश्न / तक्रार असल्यास, सदस्यांनी भागधारकांसाठीच्या वारंवार विचारल्य जाणाऱ्या प्रश्नांचा आणि भागधारकांसाठीच्य ई-मतदान वापरकर्ता हस्तपस्तिकेचा संदर्भ घ्यावा जे एनएसडीएलच्या ई-मतदान वेबसाइटवरील www.evoting.nsdl.com डाऊनलोड्स विभागाखाली उपलब्ध आहेत किंवा येथे संपर्क साधावा

- अ) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी : कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ दुरध्वनी क्रमांक १८००-२२२-९९० (नि.श्ल्क) किंवा ०२२-२४९९ ४५४५ किंवा evoting@nsdl.co.in येथे ईमेल करा;
- टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी : श्री. अवनीश श्रीवास्तव, कंपनी अधिसचिव गरवारे पॉलीएस्टर लिमिटेड, गरवारे हाऊस, ५०-ए, स्वामी नित्यानंद मार्ग, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७ द्रध्वनी क्र. ०२२-६६९८ ८००० किंवा cs@garwarepoly.com येथे ईमेल.

टपाल मतपत्रिकेचे निष्कर्ष (ई–मतदान समाविष्ट) १ एप्रिल २०२१ रोजी किंवा तत्पूर्वी घोषित होतील. सदर निष्कर्ष कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किमान तीन दिवस प्रदेशित केले तील. घोषित निष्कर्ष, परिनिरीक्षकाच्या अहवालासह, कंपनीच्या वेबसाइटव www.garwarepoly.com वर आणि एनएसडीएलच्या ई-मतदान वेबसाइटवर उपलब्ध केले जातील. हे निष्कर्ष कंपनीकडून बीएसई लिमिटेड (बीएसई) कडे सुद्धा पाठवले जातील जिथे कंपनीचे भाग सूचीकृत आहेत.

१८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिनांकित टपाल मतपत्रिका सूचना स्पष्टीकरणात्मक विवरणासोबत कंपनीच्या वेबसाइटवर www.garwarepoly.com, एनएसडीएलच्या ई-मतदान वेबसाइटवर www.evoting.nsdl.com आणि कंपनीचे समभाग सूचीकृत असलेल्या बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर **www.bseindia.com** उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानसार गरवारे पॉलीएस्टर लिमिटेडसाठी . अवनीश श्रीवास्तव

दिनांक : २७ फेब्रुवारी २०२१

कंपनी अधिसचिव एफसीएस क्र: ८५१३

जाहीर नोटीस सर्व जनतेस या जाहीर नोटीसीने

कळविण्यात येते की, गांव मौजे- गिरीज, ता. वसई, जि. पालघर येथील स. नं. ७, हि. नं. २९, क्षेत्र हे.आर. ०-०१-५० व स. नं. ७, हि. नं. ३/३, क्षेत्र हे. आर. ०-०१-५० या वर्णनाच्या शेतजमीन मिळकती ७/१२ च्या उताऱ्यामध्ये श्री. स्टिफन ॲथोनी फर्नांडिस ह्यांच्या नांवी आहे व सदरह् मिळकती त्यांनी नोंदणीकृत खरेदीखत दस्तक्रमांक १०८१/९५ ता. ०२/०३/१९९५ रोजीच्या खरेदीखताने कायमस्वरूपी १) श्रीमती हेप्सीबाह ऑस्टीन कर्नेलो व २) श्री. ऑस्टीन मॅन्युयल कर्नेलो ह्यांना विकत दिलेली आहे व ते मयत असून त्यांच्या तर्फे त्यांचे एकमेव ह्यात वारस श्री. सिजर ऑस्टीन कर्नेलो ह्यांनी सदरह मिळकती आमच्या अशिलाना विकत देण्याचा करार केलेला आहे. तरी सदरह् मिळकतींवर वा मिळकतीचा कोणत्याही भागावर कोणाही इसमांचा वा संस्थेचा गहाण, दान, बक्षीस, करार, खरेदीखत, वापरवहिवाट, कब्जा/भाडेपडा आदी ता अन्य प्रकारचा हक्क वा हितसंबंध असल्यास त्यांनी त्यांची लेखी हरकत कागदपत्र/पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा (१४) दिवसांचे आत निम्न स्वाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर कळवावी अन्यथा कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे समजून आमचे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील याची नोंद घ्यावी.

खरेदीदाराचे वकील

रामलीला निवासा, अनंतराव ठाकर मार्ग, गिरीज तलाव, ता. व पो. वसई, जि. पालघर, पि. ४०१ २०१ 📭 🔃 🚻 🚅 दिवाण हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) **ाष्ट्रीय कार्यालय :** एचडीआयएल टॉवर, तळ मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पू.), मुंबई – ४०००५

मागणी सूचना (सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट

च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२च्या नियम ३(१) अन्वये सूचना) याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल)** चे प्राधिकत अधिकारी म्हणन खालील नमद कर्जदार, हमीदार भाणि गहाणवटदार यांना कलम १३(२) अन्वये दिनांक १८.०२.२०२१ रोजीची सूचेना जारी केली होती, ज्यांनी डीएचएफएलच्या **मुंबई मेट्रो शाखेकडुन कर्ज खाते क्र. ०००३२८८६** अंतर्गत कर्ज घेतले आणि डीएचएफएलला त्यांच्या कर्जाचे पूर्व समान मासिक हफ्ते (पीईएमआयएज/ समान मासिक हफ्ते(ईएमआयज) अदा करण्यास कसूर केलेली आहे. त्यांचे कर्ज खाते नॅशनल हाऊसिंग बँकेद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानसार नॉन परफॉरिमंग ॲसेट एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदार, सह-कर्जदार आणि तारणकर्ता, गहाणवटदार यांनी डीएचएफएल ला स्थावर मिळकत/मिळकर्तीचे तारण मत्ता) तरण पुरविले आहे, ज्याचा तपशिल येथे खाली वर्णन केलेला आहे. डीएचएफएल ला सदर कर्जदार, सह-कर्जदार आणि तारणकर्ता, यांच्याद्वारे देय आणि थकीत रकमेचा तपशिल सद्धा येथे खाली नमद करण्यात आला आहे. कर्जदार, सह-कर्जदार आणि तारणकर्ता, तसेच सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते क्री, निम्नस्वाक्षरीकारांनी सरफैसी ॲक्टच्या तरतुर्दीन्वये खालील कर्जदार, सह–कर्जदार आणि तारणकर्ता, गहाणवटदार यांच्या विरोधात कार्यवाही सुरु केली आहे. र्क्नदार, सह-कर्जदार आणि तारणकर्ता, यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत येथील खालील नमूद थकबाकी अदा करण्यास कसूर केल्यार नेम्नस्वाक्षरीकारांना येथील नमद नसार त्यांच्याद्वारे देय आणि थकीत रकमेसह संपर्ण प्रदानापर्यंत पढील व्याज, परिव्यय वसल करण्यासाठी सरफौसी ॲक्टच्य कलम १३च्या पोट कलम (४) अन्वये विहित कोणतेही किंवा सर्व उपाय सुरु करणे आणि सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या कोणत्यार्ह अधिकाराचा वापर करणे भाग पडेल. सर्वसामान्य जनतेला येथील खालील वर्णिलेल्या मिळकत/मिळकतीसह व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचनेची तारीख आणि इतर तपशिल कर्ज कोड क्रमांक ०००३२८८६

१८/ ०२/ २०२१ रोजीस देय रु.१५२,१६,३३,७७४/ - (रुपये एकशे बावन्न कोटी सोळा लाख तेहतीस हजार सातशे चौऱ्याहत्तर मात्र) सह प्रदानाच्य गरखेपर्यंत १९/०२/२०२० पासूनचे पुढील व्याज, दि. १८/०२/२०२१ ना अनुपालन प्रभार, अनुषंगिक खर्च, परिव्यय आणि कोणतेही अन्य प्रभार . **रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लि. (कर्जदार / गहाणवटदार)** : एच ब्लॉक, १ला मजला, धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी, नवी मुंबई - ४०० ७१०.

. **रिलायन्स पॉवर लि. (सह-कर्जदार** / **तारणकर्ता)** : एच ब्लॉक, १ला मजला, धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी, नवी मुंबई – ४०० ७१ **. परेश पुरुषोत्तमलाल राठोड (संचालक):** १२०२, कपिलाश, १२वा मजला, इमारत १२१, टिळक नगर, रिलायन्स एनर्जी ऑफिसच्या समोर, चेंबुर (पश्चिम)

. <mark>अश्वीन हर्षदराय पुरेहित (संचालक):</mark> आय-२१, महावीर नगर सीएचएस, फ्लॅट क्र. ३७, ४था मजला, डहाणूकर वाडी, कांदिवली (प.), मुंबई - ४०००६७. **. मंट्र कुमार घोष (संचालक):** बी – ४०१, ४था मजला, श्री. सिद्धिविनायक टॉवर, प्लॉट क्र. ७६ आणि ७७. सेक्टर ५. कोपरखैरणे. नवी मंबर्ड –४००७०९

७. उमेश कुमार अग्रवाल (संचालक): सी–१४०१, व्हिस्परिंग पाम, एक्सक्लुझिव्ह लोखंडवाला टाउनशिप, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१. तारण मालमत्ता/ सरक्षित मालमत्तांचे वर्णन ोजमापीत क्षेत्र १९४८.७४ चौ.मी. जमीन भाडेपट्टीवरील हक्काच्या नोंदणीकृत तारण हफ्त्याच्या रकमेवर शुल्क वाढविणे. फोर्ट विभागातील भूखंड क्र. ४४ आणि ४७ म्धील कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ४४/११८७ आणि ४५/११८७ ज्यामध्ये **"रिलायन्स सेंटर"** म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीसह तळघर, तळमजला आणि वरचे तीन मजले यांचा समावेश आहे. ज्याचा संपुर्ण मोजमापीत क्षेत्र ९५,००० चौ.फूट आहे. स्थित १९, वालचंद हिराचंद मार्ग, बल्लार्ड इस्टेट, मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिक

हद्दीत आणि मुंबई शहर व मुंबई उपनगराच्या नोंदणी जिल्हा व उप-नोंदणी जिल्हयात आहे. सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३(५) नुसार आम्ही याद्वारे सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८)च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधत आहेत, ज्य अंतर्गत कर्जदारांना तारण मालमत्तेचा भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रक किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावाकरिता सचना प्रकाशित करण्याच्या तारखेपर्वी कोणत्याही वेळी तारण धनकोंना थकीत रकमेचा भरणा करून तारण मालमत्ता विमोचन करण्याचा हव्व आहे. कर्जदार, सह-कर्जदार आणि तारणकर्ता, गहाणवटदार यांना त्यामुळे संपूर्ण थकबाकी रकमेसह एकत्रित त्यावरील उपार्जित व्याज, परिव्यय आणि प्रभार, खर्च चुकता

करण्याची आणि येथे नमुद नुसार सुचनेच्या प्रसिद्धी तारखेपूर्वी तारण मत्ता विमोचन करण्याची विनंती करण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (१३) अन्वये डीएचएफएलच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने वरील र्णेलेल्या तारण मालमतेंसह व्यवहार आणि/किंवा हस्तांतर करण्यापासून कर्जदार, सह–कर्जदार आणि तारणकेर्ता, गहाणवटदार यांना प्रतिबंध करण्यात येत आहे आणि सरफैसी ॲक्टच्या सदर तरतदीचे अनपालन न करणे हा सरफैसी ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय गन्हा आहे. . सदर सूचना ही सर्व इतर अधिनियमान्वये उपलब्ध डीएचएफएलच्या हक्क आणि उपायांना बाधा येवू देता जारी करण्यात आली आहे आणि त्यांनी कोणतीही सवलत दिल्याचे समजू नये

डीएचएफएलला कर्जदार, सह–कर्जदार आणि तारणकर्ता, गहाणवटदार यांचे देय आणि थकीत आढळलेल्या रकमेसाठी पुढे मागणी करण्याचा हक्कसुद्धा डीएचएए नदर सूचनेशी संबंधीत सर्व पत्रव्यवहार प्राधिकृत अधिकारी, होलसेल लेंडिंग डिव्हिजन, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पेरेशन लिमिटेड, एचडीआयएल टॉवर, तळमज दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि

अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व) , मुंबई – ४०००५१ यांचेकडे करणे आवश्यक आहे. प्राधिकृत अधिकारी

रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुदींनुसार सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात दिनांक : फेब्रुवारी २६, २०२१

सांकेतिक कब्जा सूचना

आयसीआयसीआय बँक लिमिटेड (''तारण धनको''. या शब्दात त्यांचे उत्तराधिकारी व अभिहस्तांकित समाविष्ट) आणि खालील नमद कर्जदार आणि

सह-कर्जदार (''कर्जदार'' या शब्दात त्याचे/तिचे/त्यांचे संबंधित उत्तराधिकारी, अभिहस्तांकित व वारस समाविष्ट) यांच्यातील कर्ज करारानुसार गृह

कर्ज सुविधा मंजूर केली होती. निम्नस्वाक्षरीकारांनी तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी (''प्राधिकृत अधिकारी'') म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट. २००२ (''अधिनियम'') अन्वये आणि कलम १३(१२)

सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अधिनियमाच्या कलम १३(२)

अन्वये मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/सहकर्जदार ह्यांना सदर सूचनेत अधिक विशेषत: नमूद आणि कर्ज करारानुसार देय रकमांची

सदर सुचनेतील दावा केलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सहकर्जदार असमर्थ ठरल्याने आणि टाळाटाळ केल्याने याद्वारे कर्जदार/सहकर्जदार

आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम

१३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. मिळकर्तींचा) कब्जा घेतल्याच्या तारखेसह तपशील खाली

मिळकतीचे वर्णन/

सांकेतिक कब्जाची तारीख

फ्लॅट क्र. ७०२, सर्व्हें क्र. २३८, हिस्सा क्र. २, वास्तु श्रुती ,

७वा मजला, ई-विंग, लोधा हेरिटेज, मानपाडा रोड,

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, कार्यालय क्र. २०१-बी.

२ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क,

वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

ठिकाण: मुंबई

१. गणेश श्याम जाधव/

अनघा गणेश जाधव -

कर्जदाराचे नाव/

कर्ज खाते क्रमांक

दिले आहेत :-

अ.

क्र.

प्राधिकृत अधिकारी

याची नोंद घ्यावी.

ॲड. जे. आर. ठाकुर





अजिंठा बंक आता कर्जावरील व्याज अजून कमी 🕈 मुदत कर्जः १६% कॅश केडीट कर्जः १४.५०% • ओ.डी .ए.पी.आर.कर्ज: १६.५०१ •े सोने तारण कर्ज: १४% गृह कर्जः १३.५०%

जाधवमंडी: 0240-23653011/12 उरमानपुरा: 0240-23653018/19 Website: www.ajanthabank.com E-mail: ceo@ ajanthabank.com

औरंगाबाद ♦ वर्ष २४, अंक २१३ ♦ ६ पृष्ठे ४ ♦ किंमत ₹ एक

(www.sanjaywarta.com)

🔹 संपादक : शिवनाथ राठी 💸कार्यकारी संपादक – रामेश्वर राठी 🧇 सहाय्यक संपादक – सचिन राठी

e-पेपरसाठी लॉगऑन करा epaper.sanjaywarta.com

मुंबई/प्रतिनिधी

राज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्च ते १० मार्च या कालावधीत होत आहे. पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यावर करोनाचे संकट घोंघावत असल्याकारणाने यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ १० दिवसांचेच होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ १० दिवस इतक्या कमी कालावधीसाठी होत असल्यामुळे विरोधी पक्ष नाराज झाले आहेत. याचा निषेध म्हणून विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग देखील केला. राज्यात कोरोनाने पुन्हा उचल खाल्ल्याने राज्य सरकार चिंतेत

आहे. अशात यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसे घ्यावे हा प्रश्न राज्य सरकारपुढे होता. मात्र त्यातून मार्ग काढत यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी कालावधीसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष काळजी घेतली जाणार आहे. सभागृहात आमदारांसाठी विशिष्ट अंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. योग्य ते अंतर राखले जावे यासाठी काही आमदारांची बसण्याची व्यवस्था ही अधिकारी कक्ष आणि प्रेक्षक गॅलरीत करण्यात येत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांसह आमदार, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. अधिवेशन

काळात विधानभवन परिसरात गर्दी होऊ नये यासाठी अभ्यागत आणि आमदारांच्या पीएंना विधानभवनात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन देखील कमी कालावधीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र हे अधिवेशन अर्थसकल्पीय असल्याने ते अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणून ते पूर्ण काळ चालावे असे विरोधकांना वाटत होते.

करोनाचा जोर ओसरल्यामुळे हे शक्य असल्याचे सर्वांनाच वाटत होते. मात्र, अधिवेशनाची वेळ जवळ येत असतानाच राज्यात करोनाने डोके वर काढले. हे पाहता अधिवेशन पूर्ण कालावधीसाठी चालवणे शक्य नसल्याचे सांगत समितीने अधिवेशन १० दिवसांचे केले आहे.

अमेरिकेचा सीरियावर एअर स्ट्राइक ; बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले

नवी दिल्ली / प्रतिनिधी

अमेरिकेने सीरियामध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या मिलिशियाच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला झाला होता. हा हल्ला या मिलिशिया गटाने केला असल्याचे बोलले जाते. या रॉकेट हल्ल्यात अमेरिकन सैनिक जखमी झाले होते. तर, एका कंत्राटदाराचा मृत्यू झाला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर हा अमेरिकेने केलेला पहिलाच हल्ला आहे. सीरियामध्येझालेली कारवाईएका भागापुरतीच मर्यादीत ठेवत तणावात आणखी भर पडणार नाही याकडे अमेरिकेने लक्ष दिले असल्याचे म्हटले जाते.अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, या सैन्य कारवाईतून राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. अमेरिका आपल्या मित्र देशांच्या सैन्यांची संरक्षण करेल. ही कारवाई संबंधित मित्र देशांसोबत चर्चा करून करण्यात आली असल्याचे पेंटागॉनने सांगितले. मागील काही वर्षात अमेरिकेने अनेकवेळेस प्रत्युत्तरात सैन्य कारवाई केली आहे.

वर्ष अखेरपर्यंत मर्यादित टप्प्यात

मुंबई/प्रतिनिधी

पेंधर या पहिल्या टप्प्याच्या मार्गाच्या जलद अंमलबजावणीकरिता सिडकोतर्फे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची अर्थात महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार महाम ट्रोकडून प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता २० तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आली. या सर्वांनी मेट्रोच्या काम ाचा आढावा घेतला आणि आपल्या कामास अप्रत्यक्ष सुरुवातही केली. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांसह सिडको आणि महामेट्रोतील अभियंता उपस्थित होते. या वर्षअखेरपर्यंत या मार्गावर मर्यादित टप्प्यात मेट्रोसेवा सुरू होईल, असे संकेत मिळत

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या हेतूने आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग अर्थात, एलिव्हेटेड कॉरिडॉर विकसित करण्यात येत आहेत. त्यापैकी पहिला मार्ग बेलापूर ते पेंधरदरम्यान आहे. या मार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे आता म हामेट्रो हे काम पूर्ण करणार आहे. याविषयीचा

करार मागेच झाला आहे. बेलापूर ते पेंधर हा ११.१० किमीचा मार्ग असून त्या अंतर्गत ११ नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते स्थानके आहेत. तळोजा येथे मेट्रोचे आगार आहे. गेल्या विधानसभा निवडण्कीपूर्नी पहिल्या टप्प्याच्या या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.परंतु सद्यस्थितीत



मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांपैकी काही स्थानकांच्या उभारणीचे काम तांत्रिक कारणांमुळे तसेच करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे अपेक्षित गतीने झाले नाही. यामुळे या मार्गावरील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे या निकषांचा विचार करून सिडकोने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. यानंतर सर्वात योग्य पर्याय म्हणून महामेट्रोची निवड करण्यात आली आणि या मार्गाचे काम महामेट्रोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पुरस्कर्ता म्हणून सिडको कायम राहणार असून प्रकल्पासाठी अभियंता म्हणून महामेट्रो काम पाहणार आहे.

(GARWARE) गरवारे पॉलीएस्ट्र लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : नायगाव, पोस्ट वाळुज, औरंगाबाद – ४३१ १३३. **कॉर्पोरेट कार्यालय दूरध्वनी :** +९१ २२ ६६९८ ८०००, **फॅक्स :** +९१ २२ २८२४ ८९५५.

ईमेल : cs@garwarepoly.com, वेबसाईट : www.garwarepoly.com

टपाल मतपत्रिका सूचना (दूरस्थ – ई मतदान समाविष्ट) याद्वारे सुचना देण्यात येते की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ अंतर्गत

तयार केलेल्या नियम २२ ('नियम') सोबत वाचल्या जाणाऱ्या कंपनी अधिनियम, २०१३ चे

চ্লम ৭৭০ आणि इतर सर्व लागू तरतुदींनुसार ('अधिनियम'), आणि भारतीय प्रतिभूती ।

गुनरिधनियम समाविष्ट), कंपनी विशेष ठरावाच्या मार्गाने कंपनीचे नाव 'गरवारे पॉलीएस्टर

, लेमिटेड' चे बदलन 'गरवारे हाय–टेक फिल्म्स लिमिटेड' करण्यासाठी आणि १८ फेब्रवारी २०२१ रोजी दिनांकित टपाल मतपत्रिका सूचनेमध्ये ('टपाल मतपत्रिका सूचना') नमूर

केलेल्या कंपनीच्या संस्थापन समयलेखात आणि संस्थापन नियमावलीत आणि इतर

दस्तऐवजांमध्ये परिणामतः सुधारणा करण्यासाठी सदस्यांची अनुमती मागत आहे. या

संबंधाने, सदस्यांना याद्वारे १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिनांकित टपाल मतपत्रिका सूचनेची

रोजीनुसार म्हणजेच २३ फेब्रुवारी २०२१ रोजीनुसार कंपनीच्या सदस्य नोंदवहीत,

निक्षेपर्श्थानांच्या अभिलेखात ज्यांची नावे दिसतात अशा सर्व सदस्यांना / लाभार्थी मालकांन

ज्यांचे ईमेल आयडी निक्षेपस्थानांच्या अभिलेखात सीमातिक दिनांका रोजीनुसार नोंदवलेट

आहेत अशांना इलेक्ट्रॉनिक मेलमार्फत आणि कंपनीकडे नोंदणीकृत सर्व सदस्यांच्या घरच्या

ग्त्यांवर अनमत भौतिक स्वरूपात स्वत:चा पत्ता असलेला. टपालंखर्चाचा पर्वभरणा केलेल्य

सीमांतिक दिनांकारोजीनसार सदस्यांच्या नावाने नोंदणीकृत असलेल्या भरणा केलेल्य

नागांच्या मल्यानसार मतदानाचे अधिकार मानले जातील. सीमांतिक दिनांकानसार जी व्यक्ती

तदानाचा कालावधी 9 मार्च २०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरु होईल आणि ३० मार

०२१ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल. कंपनीच्या सदस्य नोंदवहीत किंवा

नेक्षेपस्थानांदारे जतन केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत सीमांतिक दिनांक

रोजीनुसार म्हणजेच २३ फेब्रुवारी २०२१ रोजीनुसार ज्या सदस्यांची नावे नोंदवलेर्ल

असतील, केवळ तेच विशेष ठरावावर आपले मत देण्यास पात्र आहेत. सर्वसाधारण परिपत्रके

आणि सेबी सचीकरण नियमनांच्या नियमन ४४ सोबत वाचल्या जाणाऱ्या

अधिनियमाच्या कलम १०८ नुसार, कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई–मतदानाची सुविधा

यावसायिक प्रत्युत्तर लिफाफ्यासह करून २६ फेब्रुवारी २०२१ रोजी पूर्ण झालेली आहे.

नदस्य नसेल तिने ही सूचना केवळ माहितीच्या हेतुकरिता आहे असे मानावे.

विनिमय मंडळ (सचीकरण बंधने व प्रकटन आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमने ४१ भनुसार (यामध्ये याकाळापुरते अंमलात असणारे कोणतेही संबंधित सांविधिक बदल किंवा

वनक्षेत्रात वणवे रोखण्यासाठी 'फायर लाइन

औरंगाबाद/प्रतिनिधी

वनक्षेत्रात पेटणाऱ्या वणवा नियंत्रणात राहावा, यासाठी



Mon. to Fri.: Morning - 10:30am to 1:30pm |

Evening - 7:30pm to 9:30pm Sun. : Evening - 6.00pm to 8:00pm | Saturday Closed N-3, Plot No 149, Opp. to N-4 Power House, CIDCO, Aurangabad

Cont: +919422 201 517 |+91 9579797959 E-mail: drpawanhdongre@gmail.com



Dr. Pawan H. Dongre M.D. Homoeopathic Consultant Specialist in Chronic Diseases Dr. Geetanjali P. Dongre



वन्यजीव विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. गौताळा औट्रमघाट अभयारण्यासह वन क्षेत्रात आवश्यक ठिकाणी जाळ प्रतिबंधक रेषा (फायर लाइन) घेण्यावर भर देण्यात आला असून, वणवा पहारेकऱ्याचे पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका परिसरात गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. मराठवाड्यातील सर्वांत मोठे असलेल्याया अभयारण्यात बिबट्या, काळवीट, नीलगाय, सायाळ अशा प्रकारे प्राणी प्रामुख्याने आढळतात तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदा येथे आहे. वन, वनप्राणी यांचे संरक्षणासाठी वन विभागाकडून प्रयत्न होत असले, तरी दर उन्हाळ्यात जंगलात पेटणारा वणवा ही मात्र गंभीर समस्या होऊन बसली आहे.पाटणदेवी जंगल परिसरात, चाळीसगाव तालुक्यातील मौजे लोंजे, शिवतांडा, भिलदरी या गावांच्या शिवारालगतील वन क्षेत्रासह अनेक ठिकाणी वणवा पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. अपवाद वगळता बह्तांश आगीच्या घटना या मानवी चुकांमुळे लागतात. पण, या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र जळून खाक होत असते. वनसंपदेचे, वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दरम्यान, हीच बाब लक्षात घेत वन वणव्याची समस्या नियंत्रणात राहावी म्हणून वन विभाग हंगामाच्या प्रारंभीच आग प्रतिबंधक उपायांवर भर देत असतो. वन्यजीव विभागानेही दरवर्षीप्रमाणे यंदाही जाळ प्रतिबंधक रेषा (फायर लाइन) घेत कामाला लागली आहे

करोनाच्या छायेतच यंदाचा विज्ञान दिन

नवी दिल्ली / प्रतिनिधी

करोनाबाधिताची संख्या पुन्हा

वाढू लागल्याने लागू केलेल्या निर्बंधांचा परिणाम विज्ञान दिनाच्या (२८ फेब्रुवारी) कार्यक्रमांवर झाला आहे. करोनाच्या छायेतच विज्ञान– संशोधनसंस्थांनाविज्ञानदिनसाजरा करावा लागणार असून, ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आहेत. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, पेशीविज्ञान अशा विज्ञानाच्या विविध शाखांतील संस्था पुण्यात असल्याने दरवर्षी विज्ञान दिन साजरा केला जातो. गेल्यावर्षी मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन टाळेबंदी लागू झाल्याने विज्ञान दिन कोणत्याही अडथळ्याविना उत्साहात विविध उपक्रमांनीसाजराझाला.मात्र,गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांचे आकडे वाढू लागल्याने राज्य

शासनाने पुन्हा काही निर्बंध लागू केले

आहेत. परिणामी, विज्ञान संस्थांना ऑनलाइन कार्यक्रमांवर भर द्यावा लागत आहे. या वर्षीच्या विज्ञान दिनासाठी फ्यूचर ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन : इम्पॅक्ट्स ऑन एज्युकेशन, स्कील अँड वर्क' (आयसर) दिवसभराचे उपक्रम आहेत. इंडिया सेट टू लिसन टू व्हेव अँड लायगो इंडिया प्रोजेक्ट', प्राइम्स इन मॅथॅमॅटिक्स' अशा संदर्भातील माहितीपूर्ण व्याख्यान, चित्रपटांचे प्रदर्शन, टाकावूतून टिकावू वस्तू निर्मितीचे सादरीकरण, वैज्ञानिकांशी संवाद अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे

ही संकल्पना आहे.भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने यूट्यूब वाहिनीवर आयोजित केले स्पेस टाइम मरमर्स : ग्रेडेशनल अवर युनिव्हर्स इन द ग्रेन ऑफ सॅड, द हाऊज ॲंड व्हायज ऑफ थिअरॉटिक रीसर्च', अमेझिन विषयांवर व्याख्याने, करोना विषाणू व्हर्च्युअल खेळणीजत्रा, विज्ञान

रवण्याच्या हेतुकरिता नॅशनल सिक्युरीटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा १ळवलेल्या आहेत न्या सदस्यांना ई–मतदानाची सुविधा नको असेल किंवा ज्या सदस्यांना टपाल मतपत्रिक

नरेंद्र मोर्दीच्या डोक्यावर ठेवला हात...१०६ वर्षाची कोण आहे ही' अम्मा ? जाणून घ्या

नवी दिल्ली / प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एका महिलेचा फोटो शेअर केला आहे, या फोटोत मोदी त्या महिलेसमोर झुकून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसून येतात. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोयंबटूरला आले होते, याठिकाणी मोदींनी १०६ वर्षाच्या अम्म ासोबत फोटो काढला, या फोटोची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ही अम्मा आहे कोण आपण जाणून घेऊया.

देशातील सर्वात वृद्ध शेतकरी पप्पामल! १०६ वर्षाची आर. पप्पामल या

तामिळनाडूत जैविक शेती करण्यासाठी चर्चेत आहेत, त्या देशातील सर्वात वृद्ध शेतकरी असल्याचं सांगितलं जातं, ज्या आताही शेतातल्या कामात सक्रीय आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत पेजवर हा फोटो शेअर केला आहे, या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर पप्पामल हात ठेऊन आशीर्वाद देताना दिसतात. पंतप्रधानांनी हा फोटो शेअर करताना म्हटलंय की, आज कोयंबटूर येथे आर. पप्पामल यांची भेट घेतली, कृषी आणि जैविक शेतीबद्ल त्यांचा असलेला अभ्यास आणि

गौरवण्यात आलं आहे

बचतीच्या पैशातून घेतली १० एकर जमीन कोयंबटूरमधील नीलगिरी हिल्स प्रसिद्ध ठिकाण आहे, १९१४ मध्ये कोयंबटूरच्या देवलापुरममध्ये पप्पामल यांचा जन्म झाला, अगदी लहान वयात पप्पामल यांच्यावरील आईवडिलांचे छत्र हरपलं, दोन बहिणींसोबत थेकमपट्टी येथे त्या आजीसोबत राहत होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी असलेल्या द्कानाची जबाबदारी पप्पामल यांनी सांभाळली, त्याचसोबत हॉटेल उघडलं, यातून झालेल्या कमाईतून वयाच्या ३० वर्षी त्यांनी गावात १० एकर जमीन खरेदी केली,

योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही ગૅસ સિલિંકર મहાગલા

मुंबई/प्रतिनिधी

पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. केंद्र सरकारने घरग्ती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत गुरुवारी २५ रुपयांची वाढ केली आहे. दहा दिवसांत दुसऱ्यांदा सिलिंडर महागला असून तो ७९४ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे. ही दरवाढ अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरवर करण्यात आल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. या दरवाढीची २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहकांना झळ बसणार आहे.केंद्र सरकारने गुरुवारी घरगुती वापराचा गॅस सिलिंडर वाढ केली आहे. दहा

दिवसांत सिलिंडर पाऊणशे रुपयांनी महागला आहे. या आधी १५ फेब्रुवारी रोजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७९४ रुपये मोजावे लागतील. याआधी सिलिंडरचा भाव ७६९ रुपये होता. दरम्यान, डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही पाचवी दरवाढ आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता. त्यानंतर पहिल्यांदाच सिलिंडरच्या किमतींनी उच्चांकी स्तर गाठला आहे.करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात.

नूचना टपाल मतपत्रिका प्रपत्रासह मिळाली नसेल, ते **cs@garwarepoly.com** किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेल पाठवून त्यामध्ये आपल्या फोलिओ pमांक / डीपी आयडी आणि ग्राहक आयडीचा उल्लेख करून मतपत्रिका प्रपत्राच्या द्सऱ्या

भौतिक प्रतीची मागणी करू शकतात. एक सदस्य मतदानाच्या केवळ एकाच पद्धतीचा अवलंब करू शकतो : म्हणजे एकतः –मतदान किंवा टपाल मतपत्रिका प्रपत्र, जर एखाद्या सदस्याने दोन्ही पद्धतींनी मतदान केले तर ई–मतदानादारे केलेले मत ग्राह्य धरले जाईल आणि टपाल मतपत्रिका प्रपत्रादारे केलेले मत अवैध मानले जाईल. ग्राहकांनी नोंद घ्यावी की पर्ण भरलेले आणि स्वाक्षरी केलेले टपार मतपत्रिका प्रपत्र परिनिरीक्षकाकडे ३० मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० (समाप्ती दिनांक नंतर पोहोचू नये, आणि समाप्ती दिनांकानंतर आलेली कोणतीही टपाल मतपत्रिका वैध गनली जाणार नाही, आणि समाप्ती दिनांकानंतर केलेले कोणतेही मतदान मग ते टपाल तपत्रिकेद्वारे असो वा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केलेले असो, वैध मानले जाणार नाही –मतदान मॉड्युल एनएसडीएलकडून समाप्ती दिनांकानंतर मतदानासाठी निष्क्रीय केले कोणताही प्रश्न / तक्रार असल्यास, सदस्यांनी भागधारकांसाठीच्या वारंवार विचारल्या गणाऱ्या प्रश्नांचा आणि भागधारकांसाठीच्य ई–मतदान वापरकर्ता हस्तपस्तिकेचा संद**भ**

घ्यावा जे एनएसडीएलच्या ई–मतदान वेबसाइटवरील www.evoting.nsdl.com डाऊनलोडस विभागाखाली उपलब्ध आहेत किंवा येथे संपर्क साधावा अ) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी : कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, नॅशनल

सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ दुरध्वनी क्रमांक १८००-२२२-९९० (नि:शुल्क) किंवा ०२२-२४९९ ४५४५ किंवा evoting@nsdl.co.in येथे ईमेल करा;

टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी : श्री. अवनीश श्रीवास्तव, कंपनी अधिसचिव गरवारे पॉलीएस्टर लिमिटेड, गरवारे हाऊस, ५०-ए, स्वामी नित्यानंद मार्ग, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७ दूरध्वनी क्र. ०२२-६६९८ ८००० किंवा cs@garwarepoly.com येथे ईमेल.

गल मतपत्रिकेचे निष्कर्ष (ई–मतदान समाविष्ट) १ एप्रिल २०२१ रोजी किंवा तत्पर्वी घोषिर ग्नेतील. सदर निष्कर्ष कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किमान तीन दिवस प्रदर्शित केले जातील. घोषित निष्कर्ष, परिनिरीक्षकाच्या अहवालासह, कंपनीच्या वेबसाइटव[,] www.garwarepoly.com वर आणि एनएसडीएलच्या ई–मतदान वेबसाइटव पलब्ध केले जातील. हे निष्कर्ष कंपनीकडून बीएसई लिमिटेड (बीएसई) कडे सुद्धा पाठवले जातील जिथे कंपनीचे भाग सूचीकृत आहेत. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दिनांकित टपाल मतपत्रिका सूचना स्पष्टीकरणात्मक विवरणासोबर

pपनीच्या वेबसाइटवर www.garwarepoly.com, एनएसडीएलच्या ई–मतदान वेबसाइटवर www.evoting.nsdl.com आणि कंपनीचे समभाग सूचीकृत असलेल्य बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर **www.bseindia.com** उपलब्ध आहे.

दिनांक : २७ फेब्रुवारी २०२१

गरवारे पॉलीएस्टर लिमिटेडसार्व अवनीश श्रीवास्तव

ब्रेकींग : *औरंगाबाद : कांद्याच्या भावात तेजी * नाशिक : द्राक्षांची बाजारात आवक वाढली * औरंगाबाद : गारपिटीमुळे पिकांचे नुकसान –नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी